

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

July 13, 2020

To,	То,
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza,
Dalal Street, Mumbai- 400 001.	Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051.
Scrip Code: 526729	Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub:- <u>Disclosures under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure</u> <u>Requirements) Regulations 2015.</u>

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed copies of newspaper advertisement, issued by the Company, reminder notice published to bring the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) DEMAT Account, which published on July 13, 2020 in the following newspapers in accordance provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

1. Business Standard in English Language

2. Mumbai Lakshdeep in Marathi Language

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Goldiam International Limited

Thu

Pankaj Parkhiya Company Secretary & Compliance Officer

Encl .:- As above

Registered Office

Gems & Jewellery Complex, Santacruz Electronics Export Processing Zone, Andheri (East), Mumbai-400096. India Phones: (022) 28291893/28290396/28292397 Fax : (022) 28292885 Email:- investorrelations@goldiam.com Website: www.goldiam.com

Open revolt: Gehlot govt in minority, claims Pilot

30 MLAs with me, says Rajasthan Deputy CM; will not attend Monday's meet

ARCHIS MOHAN New Delhi, 12 July

Rajasthan Chief Minister Ashok Gehlot A gathered legislators supporting him for a meeting, his deputy Sachin Pilot upped the ante, saving the 19-month-old Congress government is in minority and that he has the support of 30 MLAs.

The latest round of power struggle between Chief Minister Ashok Gehlot, 69, and his deputy Sachin Pilot, 42, has yet again foregrounded the rudderless state of the Congress party.

Pilot's camp on Sunday said the deputy CM will not attend the legislature party meeting on Monday, which has been called by Gehlot.

Sources in Pilot camp said their leader could even split the to party. According to them, Pilot has insisted that Gehlot should not induct two of the six former BSP legislators in the state council of ministers. The six BSP MLAs have joined the Congress. Pilot also does not want Gehlot

THE **POWER** 0. 00 TUSSLE Independent 13 BJP 72 RLP 3 107 Bharatiya Tribal Party **2** CPI(M) 2 Rashtriya Total seats Lok Dal 200

RLP: Rashtriya Loktantrik Party Source: https://rajassembly.nic.in/Publication.aspx

make one of the position after inducting them in the Cabinet. but constrict Pilor's 'independents' a minister. Pilot has argued these MLAs had influence in the party, even engidefeated Congress MLAs, and neer to strip him off the post of making them ministers would the party's state unit chief. Pilot, sources said, was

demoralise the party. Pilot's camp fears that Gehlot unwilling to agree to a comprowill not only consolidate his mise. The faceoff comes within

BMW INDUSTRIES LIMITED

Regd Office: 119, Park Street White House, 3rd Floor, Kolkata - 700 016

Phone: 033 4007 1704; Fax: 033 2226 8882 Email: info@bmwil.co.in; Website: www.bmwil.co.in; CIN: L51109WB1981PLC034212

months of Jyotiraditya Scindia quitting the party to join the BJP. Rahul Gandhi had quit as the party chief in the aftermath of the 2019 Lok Sabha poll debacle complaining how the veterans in the party have continued to stick to their posts.

As the crisis deepened with Pilot deciding to boycott the meeting called by Gehlot, Scindia tweeted: "Sad to see my erstwhile colleague Sachin Pilot too being sidelined and persecuted by Rajasthan CM Ashok Gehlot. Shows that talent and capability find little credence in the Congress.

The Gehlot camp is confident an overwhelming majority of party legislators, as also independents and those from smaller parties, support the CM.

Pilot landed in Delhi with his supporters on Saturday. He was upset the Rajasthan Special Operations Group had sent him a letter to appear for questioning in an investigation into alleged attempts to destabilise his own government.

With inputs from PTI



Amitabh Bachchan and three members of his family, son Abhishek, daughter-in-law Aishwarya and grand daughter Aaradhya have tested positive, civic officials said on Sunday, adding there was no cause for concern over their health. However, Amitabh's

Aishwarya, daughter

In the first major Covid-19 wife Java Bachchan has outbreak in Bollywood, tested negative. Aishwarya and Aaradhya underwent tests

at Mumbai's Nanavati Hospital and have been advised home quarantine. BMC sources said. The BMC has declared four bungalows of the Bachchan family in Mumbai as containment zones and sealed them. PTI

BOOK YOUR COPY

Call 022 4027 5432 SMS reachbs to 57575 Email us at order@bsmail.in

> Business Standard Insight Out



DOLLAR INDUSTRIES LIMITED (CIN: L17299WB1993PLC058969) Registered Office: 'Om Tower', 15th Floor, 32 J.L. Nehru Road, Kolkata-700071 Phone No.: 033-22884064-66, Fax No.: 033-22884063, Website: www.dollarglobal.in, e-mail: investors@dollarglobal.in

NOTICE TO MEMBERS

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the members of the Company for the financial year 2019-20 will be held through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) on Tuesday, 1st September, 2020 at 11:00 A.M.(IST) pursuant to Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business set forth in the Notice of the AGM. The VC/OAVM facility is being availed by the Company from Central Depository Services (India) Ltd (CDSL). The instruction for attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM and attendance of the members through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

7

- 1. The Notice of 27th AGM, Annual Report and other reports/documents (AGM documents) will be sent through electronic mode only to such Members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz., M/s. Niche Technologies Private Limited.
- 2. The AGM related documents would be made available on the websites of the Company at www.dollarglobal.in, the website of CDSL at www.cdslindia.com, the Stock Exchange(s) viz., National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Ltd at www.bseindia.com.
- 3. Pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, the Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in de-materialized form as on the cut-off date i.e. 25th August, 2020 to cast their vote electronically through e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL) on all resolutions set out in the Notice of the AGM. Members are requested to note the following
 - $\boldsymbol{\alpha}_{\!\!\boldsymbol{.}}$ The Remote e-voting period shall commence on Saturday, 29th August, 2020 at 9.00 A.M. (IST) and shall end on Monday, 31st August, 2020 at 5.00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter and voting through electronic mode shall not be allowed beyond the said date and time
 - b. Cut-off date: Tuesday, 25th August, 2020
 - c. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding 8 shares as on the cut-off date i.e. 25th August, 2020, may obtain the login-ID and sequence number by sending a request to Niche Technologies Private Limited, the Registrar & Share Transfer Agents (RTA) at nichetechpl@nichetechpl.com or to the Company at investors@dollarglobal.in.

However, if the member is already registered with CDSL for e-voting then such member can use his/her existing User ID and password for casting his/her vote.

- d. Members attending the AGM who has not casted their votes by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have casted their votes through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, shall not be eligible to vote at the meeting.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an contact them at email to helpdesk.evoting@cdslindia.comor 022-23058542

4. Manner of registering/updating e-mail addresses:

- Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs by 21st July, 2020 to enable the Company/RTA to mail the Annual Report.
- Members holdings shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/RTA are requested to

register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only will be provided with the facility to cast their votes electronically, through the e-voting services provided by Central Depository (India) Services Ltd. (CDSL) on all resolutions set forth in the Notice through remote e-voting as well as e-voting during the AGM

- The login credentials for casting the votes through e-voting would be provided to the Members at their e-mail addresses registered for this purpose in the manner prescribed above.
- The detailed instructions to the Members for participating in the 27th AGM through VC/OAVM including the manner of participation and voting would be set out in the Notice of AGM.
- Shareholders may note that the Board of Directors of the Company at their meeting held on 28th June, 2020 recommended a final dividend of 85% i.e. ₹1.70 per equity shares (face value ₹2/- each). The dividend, subject to the approval of Members, will be paid to the Members whose names appear in the Register of Members, as on the cut-off date i.e. Tuesday, 25th August, 2020, through various online transfer modes to the shareholders who have updated their bank details.

For the Shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/cheques will be sent to the registered addresses once the postal facility is normalised.

- The Company has appointed Mr. Santosh Kumar Tibrewalla, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize both the electronic voting process and voting process at the venue of AGM in fair and transparent manner
- Manner of registering mandate of receiving Dividend electronically: Members holding shares in physical form and whose bank account details are not yet registered with the Company can provide a request letter informing the bank account number, name of bank, branch along with self-attested copies of PAN, proof of address, cancelled cheque and share certificate(s) to the Company at investors@dollarglobal.in or to the RTA at nichetechpl@nichetechpl.com to enable direct credit of dividend into their bank accounts in a secured manner
- For shares held in dematerialized form, Members are required to update the bank account particulars with their respective DPs.
- In view of the amendment to the Income Tax Act, 1961 vide the Finance Act, 2020 making the dividends taxable in the hands of the shareholders effective from 1st April 2020, Members are requested to update the details of their residential status, PAN & category as per Income Tax Act, 1961 with the Company at investors@dollarglobal.in in case of shares held in physical form and with your DP in case of shares held in demat form.
- 10. In case of any query or grievances connected to e-voting, please contact Mr. Moloy Biswas, Regional Manager (CDSL), Kolkata at Phone (033) 2282-1376 or e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com or moloyb@cdslindia.com

For any clarification regarding the AGM documents or participation in the AGM, you may contact us at investors@dollarglobal.in

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members shall be closed from Wednesday, 26th August, 2020 to Tuesday, 1st September, 2020 (both days inclusive) for the purpose of

Overall Performances that ensures reliability Extract of Statement of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March. 2020 (₹ in Lacs- Except EPS Consolidated Standalone Particulars SI. Quarter ended Year ended Year ended No. 31.03.2020 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 Audited Audited Audited Audited Audited Audited Total Income from Operations (Net) 14,651.40 22,534.52 61,507.68 84,703.99 63,070.74 85,522.34 2 Net Profit/(Loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items) 691.77 1,602.23 3,159.64 6,332.49 3,198.77 6,459.76 3 Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional 1,602.23 3,159.64 6,332.49 6,459.76 and/or extraordinary items) 691.77 3,198.77 4 Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional 4,179.30 and/or extraordinary items) 803.03 1,397.24 2,397.07 4,097.97 2,204.23 Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 754.19 1,391.12 2,361.52 4,115.70 2,167.31 4,200.26 Paid-up Equity Share Capital (Face Value Re 1/- per share) 2,250.86 2,250.86 2,250.86 2,250.86 2,250.86 2.250.86 Reserves excluding Revaluation Reserve 52,237.06 49,875.54 67,172.57 63,507.93 8 "Earnings Per Share Basic & diluted (in Rs)" 0.36 0.62 1.07 1.82 0.98 1.86

Notes:

1)The above resuls were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of their meeting held on July, 10, 2020. 2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March, 31, 2020 filed with Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarterand year ended March, 31, 2020 are available on the Stock Exchange website. www.bseindia.com and the Company's website www.bmwil.co.in

For BMW Industries Ltd.

Harsh Kumar Bansal Managing Director

Sd/-



update their e-mail addresses by writing to the Company at investors@dollarglobal.in/nichetechpl@nichetechpl.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) by 21st July, 2020 to enable the Company/RTA to mail the Annual Report.

5. Manner of casting vote through e-voting:

Members whose name is recorded in the register of members or the

For Dollar Industries Limited Sd/-Abhishek Mishra **Company Secretary** Place: Kolkata Date: 10th July, 2020

NDIAN RAILWAYS

GOVERNMENT OF INDIA MINISTRY OF RAILWAYS (RAILWAY BOARD)

E-TENDER NO. 2020RSI1742TC

1.0 Executive Director, Railways Store(S), Ministry of Railways, Railway Board, Government of India invites e-tender for procurement of 1,44,000 NM Friction wedges with Non Metallic Liner for LCCF (20) C Bogies of BLCAM/BLCBM wagons (22.0 Tonnes Axie Load)

2.0 The interested tenderers are advised to visit the website http://ireps.gov.in for details of the tender and submission of their e-bids

3.0 No manual offers will be accepted against e-tender.

4.0 Tender will be closed at 15.00 hours on 13.08.2020.

Director, Railway stores (W) Ministry of Railways, Railway Board, New Delhi for and on behalf of the President of India. 1538/20 SERVING CUSTOMERS WITH A SMILE



Regd. Office : GNA HOUSE, 1-C Chhoti Baradari Part - II, Opposite Medical College Garha Road Jalandhar 144001. Tel No.: +91-181-4630477, Fax: +91-181-4630477 E-mail : gjain@gnagroup.com; Website : www.gnagroup.com,

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company has been scheduled to be held on Friday, 17th July, 2020, at 12:30 PM at the Corporate Office of the Company at VPO Mehtiana Dist. Hoshiarpur, Inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2020.

The Notice is also available at Company's website www.gnagroup.com and corporate announcement section of www.bseindia.com and www.nseindia.com.

	For G N A Axles Limited
Place : Mehtiana	Gourav Jain
Date : July 11, 2020	Company Secretary

EICHER EICHER MOTORS LIMITED

CIN: L34102DL1982PLC129877 Registered Office: 3rd Floor-Select Citywalk, A-3 District Centre, Saket, New Delhi - 110017 Corporate Office: #96. Sector 32. Gurugram - 122001. Harvana **Telephone**: +91 124 4415600 Website: www.eichermotors.com Email: investors@eichermotors.com

38TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

Notice is hereby given that 38th Annual General Meeting (AGM) of members of Eicher Motors Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, August 10, 2020, at 1.00 P.M. IST through Video Conferencing (VC) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC.

Members, holding shares in physical form and who have not registered their email ids/bank account details, are requested to visit https://linkintime.co.in/emailreg/email register.html portal of Link Intime India Pvt. Ltd., Registrar & Share Transfer Agent of the Company and register their email ids/bank account details, in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e-voting through email and those holding shares in demat form are requested to contact their respective Depository Participant (DP) for the aforesaid purpose, and follow the process advised by DP

Members will have an opportunity to cast their vote remotely on the business items as set out in notice of AGM, through remote e-voting/evoting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in notice of AGM. Copy of the AGM notice along with Annual Report for financial year 2019-20 and login details for such voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company DP in due course.

The aforesaid notice of 38th AGM along with Annual Report will be made available on the website of the Company i.e. at www.eichermotors.com and on the website of stock exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The above information is also available on the said websites

For Eicher Motors Limited

Date : July 12, 2020	Sd/- Manhar Kapoor General Counsel &	
Place : Gurugram, Haryana	Company Secretary	Place: Mumbai Date: July 11, 2020

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

(CIN No.: L36912MH1986PLC041203) Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096. Tel no. (022) 2829 1893, Fax: (022) 2829 0418, Email: <u>investorrelations@goldiam.com</u>, Website <u>www.goldiam.com</u>

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given pursuant to provisions of the Companies Act, 2013 read with rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended, the equity shares in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be ransferred by the Company to the demat account of the IEPF Authority

The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website (www.goldiam.com). Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

Shareholders are requested to claim final dividend declared during the financial year 2012-13 and onwards before the same is transferred to the IEPF

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) n, lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company on Its vebsite should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before October 8, 2020, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend and the corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years to the IEPF Authority without any further notice to the shareholders.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Compa Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd. Ms. Evelin Sublata, C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400083. Tel. No. 022-49186000/6270 e-mail:- <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>



Head Office: Plot No. 4. Sector 10. Dwarka. New Delhi - 110 075 (Email hosd@pnb.co.in)

NOTICE OF THE 19[™] AGM OF THE BANK TO BE HELD THROUGH VC/OAVM

This has reference to our Newspaper Notice dated 09.07.2020 (published on 11.07.2020) regarding the 19thAnnual General Meeting of the shareholders of PUNJAB NATIONAL BANK to be held on Tuesday the 04th August, 2020 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the relaxations accorded by MCA and SEBI in view of the continuing COVID-19 pandemic, without the physical presence of shareholders at a common venue. The deemed venue for the AGM shall be the Head Office of the Bank.

In accordance with the provisions of SEBI (LODR) Regulations, 2015 and subsequent to the aforesaid relaxations, the Annual Report for FY 2019-20 containing the Notice of AGM has been sent to the shareholders (whose email IDs are registered with the Bank/Depository Participant(s)) only through electronic mode.

In compliance of Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 and the provisions of Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ["E-voting Rules"] read with the MCA Circulars, the Bank is pleased to provide its shareholders the facility to exercise their right to vote in respect of the business to be transacted a the AGM by electronic means (remote e-voting / e-voting at the AGM) through the e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL).

The detailed Notice of the AGM is displayed on the website of the Bank i.e. www.pnbindia.in, on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDLi.e. www.evoting.nsdl.com.

Any person who acquires the shares of the Bank and becomes the shareholder of the Bank, after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date fixed as 28th July, 2020 should follow the procedure for voting by electronic means as mentioned in the Notice.

The Shareholders may follow the procedure for e-voting at the AGM as stipulated for remote e-voting in the Notice. Shareholders who have cast their vote on the Resolutions by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/ OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again.

Shareholders are requested to refer the Notice of AGM for all other relevant information / procedures.

	By order of the Board of Directors For Punjab National Bank	
w Delhi 07.2020	(Rajesh Verma) Chief General Manager	









For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya

Company Secretary

Place: Net

Date: 12.0



जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी व प्रशासकीय कोरोना योध्याचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे यथोचित सन्मान

पाली/बेणसे दि.;१२ (प्रतिनिधी) रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी व प्रशासकीय कोरोना योध्याचा नूकताच यथोचित सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सूनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमि त्त सेवाभावी मान्यवरांचा सन्मान हा उपक्रम राबविण्यात आला.

जागतिक कोरोनासारख्या संकटाचा सामना करीत असताना आलेल्या निसर्ग चक्री नव्याने आरमानी वाढळासारख्या संकटाला धीरोदत्ताने रायगड जिल्हा सामोरे गेला. या वादळाने रायगडसह सबंध कोकण भागात वित्तहानी कोट्यावधींची केली. तसेच अनेक निष्पाप जीवांचे प्राण देखील घेतले. या वादळाचा जिल्ह्यातील सर्वाधिक फटका अनेक अलिबाग, भागासह मूरुड, श्रीवर्धन या सागरी किनाऱ्यालगतच्या घरे, वाडे, वृक्ष,



विद्यूत खांब यांना बसला. येथील जनजीवन पूर्णपणे विरकळीत झाले. वीजपूरवठा खंडित झाला. अशावेळी निसर्ग चक्री वादळावर मात करून परिस्तिती पूर्वपढावर आणण्यासाठी जिल्ह्यातील रायगड अनेक सेवाभावी, मानवतावादी सामाजिक , संघटना, सामाजिक संर-था कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेने झोकून देऊन काम केले. आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी जनसेवेचा जोपासत

निसर्ग चक्रीवादळाने पडलेले विद्युत खांब उभे करण्यास

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सरसावले हजारो हात

वसा घेऊन काम करणाऱ्या कोरोना योध्याचा राष्ट्रवादीने सन्मान केला. चक्रीवाढळात मुख्यत्वे अलिबाग नजीकच्या नागाव , चौल , रेवदंडा तसेच श्रीवर्धन मधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनाचे साधन असलेली नारळी, पोफळी, सपारी, आंब्याची झांडे जमीनदोरन झाली. याबरोबरच या वादळाने प्रामुख्याने महावितरण विभागाचे तर अतोनात नकसान केले. परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते. कित्येक आठवडे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्यूत पूरवठा सूरळीत होण्यास विलंब लागत होता.

महावितरण विभागाकडे पुरेसे परिणामी मनुष्यबळ नव्हते. विजे अभावी अनेक गावे अंधारात बुडाली होती. महावितरणाची ही अडचण लक्षात घेत जेष्ठनिरूपण कार स्वच्छतादूत पद्मश्री पुरस्कृत डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच मार्गदर्शक सचिन दादा धर्माधिकारी यानी मोलाचे सहकार्य केले व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात याकामी पुढे सरसावले. श्री सदरऱ्यांनी ठिकठिकाणी पडलेले विद्युत खांब श्रमदानाने उभे केले, महावितरण च्या साथीने असंख्य विद्यूत वाहिन्या जोडल्या. विद्युत पुरवठा सुरळीत केला. या सामाजिक योगदानाबद्दल कृतिज्ञेची भावना व्यक्त करीत) नुकतेच जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धम

धििकारी तसेच सचिन ढाढा धम र्धिकारी त्याच्या निवासस्थानी भेट देउञ्न रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे छ. शिवाजी म हाराजांची प्रतीमा शाल व श्रीफळ देत धर्माधिकारी कटंबीयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबरोबरच कोरोना व निसर्ग चक्री वादळाची परिस्तिती अत्यंत जबाबदारी व कर्तव्ये दक्षपणे हाताळणाऱ्या प्रशासनातील जाबाज अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम आदींना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गौरविले. यावेळी रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस आशिष भट , जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण तसेच जिल्हा मुख्य संघटक ऋषीकांत भगत तसेच संजोग पालकर आदी उपस्थितीत होते .

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

(सीआयएन:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३) नोंद, कार्या : जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पर्व), मुंबई-४०००९६. द्रा.:०२२-२८२९१८९३, फॅक्स:०२२-२८२९०४१८ वेबसाईटःwww.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

सचना शिक्षण व संरक्षण निधी (आवईपीएफ) प्राधिकरणाक

कंपनीचे समभागाचे हस्तांतरण ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निश ाधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ चे नियम ६ सुधारितप्रमा नाभांश जे मागील ७ सलग वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाह ासंदर्भातील समभाग कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्य र्वांना कंपनीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर त्यांचे दावा न करण्यात आलेले लाभांशसंदर्भात वैयक्ति प ग्वहार केलेला आहे. कंपनीने आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी देय असलेले शेअर्सबाब संबंधित भागधारकांचे तपशील त्यांच्या (www.goldiam.com) वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पा रोअर्स व दावा न केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत

गधारकांना विनंती आहे की. वित्तीय वर्ष २०१२–१३ आणि पढील कालावधी दरम्यान घोषित अंति तभांशावर आयर्डपीएफकडे हस्तांतरीत होण्यापूर्वी दावा करावा.

या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आ ास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुस भायईपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाँकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भा ाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्य नावे नोंद्र असलेले मळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग स्तील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ डेमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईद्वारें डिपॉझिटरींना सचित करावे

गधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल गमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीदारे नवीन भा माणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे. जर कंपनीला ८ ऑक्टोबर, २०२० रोज केंवा विस्तारितप्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त गल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीदारे नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीए ाधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण लाभांश रक्कम हस्तांतरणाची अंतिम तारीखेला केले जाईल सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पढील कोणीती नूचना न देता हस्तांतरीत केले जातील

पया नोंद असावी की. आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदभ र्णनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांना आयईपीएफकडे हस्तांतरीत लाभांश ांबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ यावर आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांग ोईल याकरिता त्यांनी नियमांअंतर्गत विहितप्रमाणे नमुना आयईपीएफ–५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाक ागळा अर्ज करावा आणि ते आयईपीएफ वेबसाईंट www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे

गर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंप-नेबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, श्रीमती एवली गुबलता, सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२ ४९१८६२७०/६०००, ई-मेलःrnt.helpdesk@linkintime.com. गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरित

पंकज पारखीया

सही/



मुंबई लक्षदीप

Godrej Consumer Products Limited Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway Vikhroli (E), Mumbai 400 079 Tel: 25188010/20/30, Fax: 25188040 E-mail: investor.relations@godrejcp.com , Website: www.godrejcp.com CIN: L24246MH2000PLC129806 NOTICE OF 20th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") AND E-VOTI

Notice is hereby given that the twentieth Annual General Meeting of Godrej Consume Products Limited will be held on Tuesday, August 4, 2020 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). In compliance with relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities Exchange Board of India ("SEBI"), the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the AGM dated July 10, 2020

In compliance with circulars, electronic copies of Notice of AGM and the Annual 8 Integrated Report for financial year 2019-20 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The electronic dispatch of Annual & Integrated Report to the Members has been completed on July 12, 2020. The Notice of the AGM and the Annual & Integrated Report is uploaded on the Investor's page on the Company website https://godrejcp.com/investors/annual-reports E-voting information

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (July 28, 2020), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of AGM through e-voting services provided by Central Depository Services Limited

("CDSL"). Members are hereby informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote evoting or e-voting during the AGM.
- The remote e-voting shall commence on Friday, July 31, 2020 at 09.00 am (IST) and end on Monday, August 3, 2020 at 05.00 pm (IST).
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting during the AGM will be July 28, 2020.
- The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. (IST on August 3, 2020
- Any person who have acquires shares of the Company and become member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. July 28, 2020 may obtain login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote.
- The facility for voting will also be made available during the AGM and those members present in AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM.
- The members who have cast their vote through remote e-voting can attend the AGM but shall not be entitled to cast vote again during the AGM.
- viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date July 28, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of AGM. The details are also made available at the website of the Company https://godrejcp.com/investors/annual-reports.
- Members who have not registered their email address are requested to register their email address with respective depository participant and members holding shares in physical form are requested to update their email address with Company's Registrar and Share Transfer Agent, Computech Sharecap Limited at gcpl@computechsharecap.in to receive the copies of the Annual & Integrated Report for the Financial year 2019-20 along with the Notice of AGM, instructions for remote evoting and for participation in the AGM through VC/OAVM
- In case of any gueries, members may contact Mr. R Shivshankar, DGM- Corporate Secretarial by sending an e-mail to investor.relations@godrejcp.com, to address arievances connected with e-voting.
- The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an emai to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533

By order of the Board of Directors

For Godrej Consumer Products Ltd V Srinivasan

सदर-यांच्या अभिनव श्रमदानाचे सर्वत्र कौतूक

पाली/बेणसे दि.१२ (प्रतिनिधी) : सबंध रायगड जिल्ह्यासह कोकणात आलेल्या महा भयावह अशा निसर्ग चक्रीवाढळाने माजवीत हाहाकार केली. कोट्यवधींची वित्तहानी याबरोबरच मनुष्यहानी देखील केली. अनेक घरे, वाडे, झाडे, विद्यूत खांब जम ीनदोरनत झाले. विद्युत पुरवठा खंडित होत जनजीवन विरकळीत केले. निसर्ग चक्रीवादळाने पडलेले विद्युत खांब उभे करण्यास आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात पुढे सरसावले, जिल्ह्यात प्रतिष्ठान ने आदर्शवत कार्य हाती घेतले आहे.

श्री सदस्यांच्या या अभिनव श्रम महाराष्ट्रभुषण नानासाहेब धर्माधिकारी

जिल्ह्यातील श्रीवर्धन , हरेश्वर या ठिकाणचे नैसर्गिक, खाजगी मालमत्ता त्याचप्रमाणे झाडे, घरे यांचे अतोनात झाले.तसेच नुकसान आजपर्यंत अनेक गावे अंधारात आहेत. विद्युतचे अनेक खांब पडलेले असून त्याचे उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना या कामाला विलंब होऊ नये म्हणून तसेच मानवता हाच धर्म, आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो दास हात या आपत्तीत तनमन धनाने सेवेसाठी उभे राहिलेत आणि

अन्य तालुक्यात निसर्गचक्री वाढळाणे संपूर्ण जनजिवन विस्कळीत केले तर संपूर्णपणे विद्युत खांब जमिनदोस्त केले तीन जून पासुन आज पर्यंत प्रशासन नियोजन करत आहे. व्यापक्ता मोठी असल्याने त्या ठिकाणी प्रशासन देखील हतबल होत आहे, त्या ठिकाणी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र येऊन गेल्या आठ दिवसा पासून प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी मार्गदर्शनाखाली यांच्या श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर , दिघी, गाळसुरे, साखरी,निगडी,सायगाव, मारळ,कुरवडे, मारळ बौध्द वाडी , कुरवडे बौध्द वाडी, काळीजे, या ठिकाणी विदयूत खांब उभे करण्यास प्रतिष्ठांनचे दोनशे हुन अधिक सदस्य गेल्या आठ दिवसा पासून काम करत आहेत.

या वेळी विद्युत वाहीनीचे आता पर्यंत ४४ खांब विद्युत वाहीनीचे ७४ खांब बसवून त्यांची विद्युत वायर जोडणी देखील केली आहे हे काम करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य सकाळ पासन

<text></text>	श्री सदस्यांच्या या अभिनव श्रम महाराष्ट्रभुषण नाना- दानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.निसर्ग , डॉ.आप्पासाहेब र				पासून स्रीजन	ठिकाण दिनांकः	ः मुंबई ११ जुलै,	२०२०		पंकज पारखीया कंपनी सचिव	Dated: July 13, 2020	V Srinivasan Chief Financial Officer & Company Secretary
<text><section-header><section-header> عنها العنها > (11) 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 1/2 <</section-header></section-header></text>	चक्री वादळाने हरेश्वर ,श्रीवर्धन ठिकाणी सेवाभावी शिकवण् हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणापासून करत प्रतिष्ठानचे सव	ाूकीचा अंगीकार काम करत अ इस्य पुढे सरसावत वेळोवेळी मद	हित आ	जवर प्रति	ष्ठानने							
<section-header><section-header> because prevention of the standard and standard and prevention of the standard and prevention of the standard and standard and standard and standard and s</section-header></section-header>	झोडपले होते.परंतु या वादळाने रायगड आहेत. दरम्यान श्री -	वर्धन तालुक्यासह केले आहे .			_					MY NAME TO MOHAMMED IQBAL SHAIKH AS PER DOCUMENT.	MOHAMMED MUSHFIQ MOHAMMED RIZWAN SHAIKH TO MOHAMMAD MUSHFIQ MOHAMMAD RIZWAN	CHANGED MY NAME TO RAMESH CHOTELAL YADAV AS PER DOCU-
<image/>	कल्याणमध्ये वाहतू	क पोलिसांची उ	आरे	ोग्य	तप	गरन	णी			HAVE CHANGED MY NAME TO PRATTHAMESH SAAMEALAS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHD MUSHFIQ MOHD	HAVE CHANGED MY NAME TO LALTI DEVI CHOTELAL YADAV AS PER
	कल्याण, । ५. ३२ : सध्याच्या काराना में यासाठा मारताय जन समाजाच्या वतान कल्याण 🔰 AHMED / S									AHMED / SHAIKH NAZNEEN / SHEKH NAZDINBEGAM HAVE	MOHAMMAD RIZWAN SHAIKH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	I PRATHMESH GANGADHAR GAIKWAD HAVE CHANGED MY NAME TO PRATHAMESH
<image/>			त	या त	ापासणीत					RIYAZ SHAIKH AS PER DOCUMENT.	MUJEEBUR REHMAN SHAIKH TO MOHAMMAD RIZWAN MOHAMMAD	DOCUMENTS
<text></text>	कोरोनाची	लागण झाली आहे. त्यामुळे पोलिस	ांचे आ	ली असल	याची मा	ाहिती वा	हतूक श	ाखेचे पो		RIYAZ RAZAK SHAIKH / RIYAZ AHMED A RAZZAQUE / SHAIKH	DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	MOHAMED ASHRAF SAGEER AHMED KHAN TO MOHAMMAD ASHRAF
<section-header></section-header>		नुस्थितीत आहे कि नाही हे कळ 	ावे नि	रीक्षक सु	खदेव प	ाटील यां	नी दिर्ल	t.		SHAIKH AS PER DOCUMENT.	RIZWAN SHAIKH TO SHADAB BEGUM MOHAMMAD RIZWAN	BABY TARANNUM MOHAMED ASHRAF KHAN TO BEBY TARANNUM
 Titue of the second seco	पालकमंत्री आदिती तटकरे									ING B BLOCK, 2ND FLR, ROOM NO16, NAVROJI HILL ROAD NEAR	I HAVE CHANGED MY NAME FROM FARIDA MOHAMED TAYEB GHADAI	DEED POLL.
TUTUE TUTUE <td< td=""><td>यांच्या पाठपुराव्याला यश</td><td>নাঁহ্রদীকুর কার্যাকয়: ৭२५/१२৪, ৫০ জুব.ক(৫२२)</td><td>। মহিং, হয়। ১০০৬৮০০</td><td>मजला, खोली 10, फॅक्स क</td><td>:(022)-K) :(022)-K)</td><td>०, मुंब देवी । ३५९,०० १०</td><td>-</td><td>00003.</td><td></td><td>CHINCHBUNDER DONGRI MUMBAI MAHARASHTRA 400009 HAVE</td><td>GHADAI AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM</td><td>GHOUSE SHAIKH. AS PER DOCU- MENTS.</td></td<>	यांच्या पाठपुराव्याला यश	নাঁহ্রদীকুর কার্যাকয়: ৭२५/१२৪, ৫০ জুব.ক(৫२२)	। মহিং, হয়। ১০০৬৮০০	मजला, खोली 10, फॅक्स क	:(022)-K) :(022)-K)	०, मुंब देवी । ३५९,०० १०	-	00003.		CHINCHBUNDER DONGRI MUMBAI MAHARASHTRA 400009 HAVE	GHADAI AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM	GHOUSE SHAIKH. AS PER DOCU- MENTS.
URADAL CANADE MANDAR AS PER DOCUMENTS TARKALL CANADA Support	31	३१ मार्च, २०२० रोजी संप्रलेखा तिमाही व वि	त्तीय वर्षाक 1	रीता एकमेव	য হকামির	त हेखापरि	हेत विसीय		(रु.लाखात)	PURPOSES.	FARHAAN ALI TO KHAN FARHAAN ALI FEROZ ALI AS PER DOCUMENTS	MOHAMMED HUSAIN TAYABALI LOHAR TO MOHAMMED HUSSAIN
धनाजी घरत) करोना सरुप रावंब तपासपी संक्रमांत रावंब तपासपी संक्रमांत रावंब तपासपी संक्रमांत विज्ञासाठी अतिशय प्रायंश जिल्ह्याताविति तपासपी अस्तुवाताविति प्रायंश जिल्ह्याताविति यात्या प्रिकेश प्रायंश स्क्रमांत अतिवाग देधील जिल्हा स्प्रायंश जिल्ह्यातावा करोना वाती ता तरको तत्तहा स्रम्पालयाता करोना विज्ञासाठी अस्तुव क्रमार यांग्याठके दे यांग्य जाता रायंगडकरांना स्रवं व्यायंग्याठी प्रत्यांग विज्ञाता ता तरंगा वाती ता तरको स्रम्पालयाता करोना वाती आहे. जातित तत्करे यांग्य वात्ता रायंगडकरांना स्रवं व्यायंग्याठी प्रयांग विज्ञास स्वम्म्य वाती ता करोना वाती ता करोना वाती आहे. जातिती तत्करे यांग्य विक्रासम् स्वम्य क्रम्म विक्रम्यात्म्य वाती ता करोना वाती ता करोना वाती आहे. जाति ता करोना विक्रम्या कर्म्म वाती तत्करे यांग्य वाती ता करोना वाती ता करेगा वाती आहे. जाति तत्करे यांग्य वाती तत्करे यांग्य वाती ता करेगा वाती ता करेगा वाती करंगा वाती आहे. जात्व व्याव व्यावग कर्मार व्यावग करंगा विक्रम्य व्यावग वाता करेगा व्यावग व्यावा करेगा व्यावग वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर यांग विक्रम्य व्यावग वाता करेगा व्यावग वाता करेगा व्यावग व्यावा वाती यांग्या वाती आहे. जाति तत्कर वात्त्व क्रम्यात्म व्यावक क्रम्य व्यावग वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर व्यावग व्यावक व्याव कु. आदिती ततत्कर यांग व्यावग वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर वाती व्याव क्रम्य वाता करेगा व्यावग वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर वाती वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर वाती वाता करेगा वाती आहे. जाति तत्कर व्यावग व्याव क्रम्य वात्याक करेगा व्यावग व्यायात्म कर्या व्यावव वाता करेगा वाती जारी यांग वाती जाती करेगा वाती जाते करेगा वाती जाती करेगा वाती जाते करेगा वाती जाते करेगा वाती वाता करेगा वाती वाती करेगा वाती जाती कर त्रिक्त् व्यावन वात्य व्याया वाते करेता वाती करेगा वात्य वाता करेता वात्य वाता करेगा वाती जाहे क्याया व्यायात्म कर वाती वाति कित्वा व्यावक व्याव व्यावक वाता व्याव वात्य वात्य कर निया वात्य कर वात्य वाता करेगा वात्य वाता करेता वात्य वाता करेगा वात्य वाती वाती	<u> </u>	राप्सरील	33.12.70	21.12.15	27.02.11	\$1,03.20	21.02.15	1000 1000 1000 1000 1000 1000 1000 100	क्ते वर्ष ३१.०२.१९	JAMADAR R/O ROOM NO.6 CHAWL 19 SANT DNYANESHWAR NAGAR	KHAN FIROZ ALI RAHATE / KHAN FEROZ RAHAT ALI / FEROZ ALI	MENTS.
रायगड जिल्ह्यासाठी अतिशय बिलासावायक बातमी असून कु. आदिती तटकरे यांच्या आता रायगडकरांना रवेंब विकाटीमुळे जिल्ह्यासाठी तारायगांक का स्वार्थ का का क्षेत्र का का भारणांत वारायगांक का स्वार्थ का का भारणांत वारायगांक का स्वार्थ का का नाही. अतिबाग येयील जिल्ह्या नाही. अतिबाग येयील जिल्ह्या साठी तारायगांक का स्वार्थ का का भारणांत यांच का भारणां यांच का भारणांत यांच का भारणांत यांच का भारणांत यांच का भारणां यांच का भारणांत यांच का भारणांत यांच का भारणां यांच का भारणां यांच का मांच का का भारणांत यांच का मांच का का का भारणांत यांच का मांच का का भारणां यांच का मांच का मांच का का का भारणां यांच का मांच का मांच का	धनाजी घरत) करोना रूग्ण फंडातून निधी उपलब्ध करून	वासावधीकरित निष्णड नगर/(तोटा)	9001003	94486,80	99836,80	45405.99	9980,9.99	41/499:52	44898.42	AHMED HUSSAIN MOHAMMED	RAHAT ALI AS PER DOCUMENTS	TO IFFAT SAEED AHMED SAYYED AS
अति रायगडकरांग रवेंब तपासणी अहवालाकरिता प्रयोगशाळा मंजूरीने है यश प्रतिक्षेची गरज भासणार प्राप्त झात होते. जन्मतिबाग देर्थील जिल्हा संज्याता ठेरोना तिबाग देर्थील जिल्हा अतिबाग देर्थील जिल्हा संज्याता ठेरोना तिबाग देर्थीत तटकरे यांनी जन्हा तिया जाक करोना तिव्हा नियोगजन समि ती, जिल्हा क्योगजन समि ती, जिल्हा तियोजन समि ती, जिल्हा तियोजन समि ती, जिल्हा तियोजन समि ती, जिल्हा तियाजन करोना त्याता करोना तात्र स्वाक्ष कर्षा का का क्या का	रायगड जिल्ह्यासाठी अतिशय जिल्ह्याच्या पालकमंत्री	আনাফাইকনিতা শিল্পক লকা/(তাঁৱা) (ধন ৰ জিন্দ ব্যাহনে মাৰণাল)								I ALIHUSEIN MOHAMMED IDREES	SONI AS PER DOCUMENTS. I, KALPANA RAJGOPAL DUBEY HAVE	VALIMUHAMMED ESMAIL TO VALIMUHAMMED ESMAIL LUYANI AS
加合語動 (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1)	आता रायगडकरांना स्वॅंब चिकाटीमुळे जिल्ह्यासाठी	(क्लानंतर कालावदीवलिता एकविता नगरा)'	905.34	**	128.69	429.98	899.58	993.59	899.24	BANDRA EAST MUMBAI-400051 HAVE CHANGED MY NAME TO ALI	FROM SHOURYA TINU SULE TO SHOURYA KALPANA DUBEY AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM
Interview And the construction And the co	प्रतिक्षेची गरज भाराणार प्राप्त झाले आहे. या लॅबमुळे	(হর্ষনী কুল্ম গ. ৭০/– ফ্লামিগণ)	90C3/06,	90C310K	3043194	\$042.0K	30 43.6%	20 <i>C</i> 3.85,	90/2/95	I HAVE CHANGED MY NAME FROM	206611). I HAVE CHANGED MY NAME FROM	ABBAS SARIF TO ESMAIL VALIMUHAMMED LUYANI AS PER
विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आले. जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रयोगशाळा मंजूर करण्यात आले. आहे. टाबाबतवा गिलहा रूग्णाल्य येथे ही नर्गां के ला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खाजगीMohamma and a sector secto	अलिबाग येथील जिल्हा रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत	तत्पन्न प्रतिभाष (विशेष साधारम बाहपूर्व स मंतर)	MECE 12	uq,case.	ધરપ્રત ૧૧	UNICE 12	11244.99	NIQD.49	10(2)(25)	RAJENDRABHAI DESAI TO NEW NAME : REENA MAYUR DESAI	RAFIQ AHMED AS PER MAHARASHTRA GAZETTE NO (M-	MUHAMMED MUDASSIR MUHAMMED
आली आहे. याबाबतचा जिल्हा रूग्णालय येथे ही लंब मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी जारोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयागवाके के नियमित पाठपुरावा केला होता. ते (किंट अविभाग के किंक मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयागवाके के नियमित पाठपुरावा केला होता. ते (किंक मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयागवाके के नियमित पाठपुरावा केला होता. ते (किंक मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयागवाके के नियमित पाठपुरावा केला होता. ते (किंक मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयाजगी ते (किंक मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयाजगी मुख्य सचिव संजय के मंत्र व्याव्याके के किंक मंजूर व्यावक के किंक मंजूर पाठपुरावा केला होता. ते (किंक मंजूर व्यावक के किंक मंजूर व्यावक के किंक मंजूर व्यावक के किंक मंजूर व्यावक के किंक मंज के किंक मंज के के किंक मंज पाठपुरावा केला होता. ते (किंक मंजूर व्यावक के किंक मंज के किंक मं	विषाणू तपासणी यंत्रणा व आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री	मूळ संभिद्धत								ANSARI MOHD. HURAIS JULLAHA TO NEW NAME HURAIS ALTAF	I, MOHAMMAD RAEES ABDUL RAHMAN HAVE CHANGED MY NAME	PER THE DOCUMENTS.
निर्गमित केला आहे. ही आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रयोगशाळा उभारण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय जिल्हा नियोजन समि कुमार यांच्याकडे नियमित ती, जिल्ह्यातील विविध पाठपुरावा केला होता. सार्वजनिक व खाजगी	आली आहे. याबाबतचा जिल्हा रूग्णालय येथे ही	हरभः १. जेवे (जिस्टिंग ऑक्टिगेलमा ॲम्ड डिरक्लोनर प्रिजयस्पेंट्स) रेपुलेला २०१४ च्या भियन ३३ अन्यये स्टॉक एकार्येनगर साहर करण्यात आलेले संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय भिक्लांचे संपित्तर मुख्यातील प्रतास आहे. संपतेल्या वर्षावरिता वित्तीय भिष्यर्थवे संपूर्ण म्हुमा वंजनीये हेअर्स येथे BHAI CHANGED MY NAME FRC								I HAVE CHANGED MY NAME FROM	REHMAN KHAN (AS PER DOCU- MENTS)	NAZMA BANU TO NAZMA ESMAIL LUYANI AS PER THE DOCUMENTS.
जिल्हा नियोजन समि कुमार यांच्याकडे नियमित ती, जिल्ह्यातील विविध पाठपुरावा केला होता. सार्वजनिक व खाजगी	निर्गमित केला आहे. ही आरोग्य मंत्री राजेश टोपे,	www.swarnsarita.com नेमगाईटनर ज	लूमिकच्द्र आहेत च्या स्टोक एललवेलच्या अर्थात बीएवई लिपिटेडच्या www.bscindia.com वेषणाइंटकर आणि कामनीच्या www.swarmsarita.com वेषणाइंटकर जगत्वम आहे.								SHAH HAVE CHANGED MY NAME TO JAGAT UTTAMCHAND SHAH AS PER	JULEKHA BAI TO ZULEKHA VALIMUHAMMED LUYANI AS PER
सार्वजनिक व खाजगी MAHARASHTRA GAZETTE NO (M- NAME TO ZAHIDA YUNUS KHATRI CHHAPRA AS PER THE DOCU-	जिल्हा नियोजन समि कुमार यांच्याकडे नियमित	 লামে কালাৰেনাৰ ব্যৱক ৰাণ্ট্ৰ ৰাণ্ডাপনায়ই ট্ৰিয়া 	ata adaqu	নাজ পাল ব্যাপ	enne ang da	- 311010 4	न्दर्णस			SAKINA BOHRA TO SAKINA HATIM	I ZAHIDA KHATRI / JAHIDA YUNUS KHATRI / ZAHIDA MOHAMMED	I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARIF AHMED CHAPRA
		0.1					जी			MAHARASHTRA GAZETTE NO (M-	NAME TO ZAHIDA YUNUS KHATRI	CHHAPRA AS PER THE DOCU-